

राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (२०२४-२५)

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,  
शासन निर्णय क्र.औपासू- २०२४/ प्र.क्र.१४९/ उद्योग-२  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ०७ ऑक्टोबर, २०२४

- वाचा :-**
- १) शासन निर्णय क्र. आयआयआय पॉलिसी २०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२, दिनांक २२/०२/२०१३.
  - २) शासन निर्णय क्र.औपासू २०१२/प्र.क्र.२३४/उद्योग-२, दिनांक २५/०२/२०१४.
  - ३) शासन शुद्धीपत्रक क्र.औपासू-२०१६/प्र.क्र.२१९/उद्योग-२, दिनांक २०/१२/२०१६.
  - ४) सुकाणू समितीच्या दहाव्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक २७/०३/२०२४
  - ५) शासन निर्णय क्र. औपासू-२०२३/प्र.क्र.९०/उद्योग-२, दिनांक २७/०३/२०२४
  - ६) उद्योग सह संचालक(औपासू), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/ औपासू/ पायाभूत सुविधा/मनमाड सऔव/२०२४/अ-८२६, दि.२५/०९/२०२४

**प्रस्तावना :-**

औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची १० वी बैठक दिनांक १४/०३/२०२४ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये समितीने एकूण ११ सहकारी औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता निधी मंजूर केला आहे. त्यापैकी मे.मनमाड सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, मनमाड, ता.नांदगाव, जि.नाशिक या संस्थेच्या एक्सप्रेस फीडर बसविण्याच्या कामांकरीता समितीने रु. ५१,०५,०००/- इतका निधी मंजूर केला आहे. सदर संस्थेच्या कामांकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव उद्योग संचालनालयाने त्यांच्या दिनांक २५/०९/२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावाची तपासणी करण्यात आली असून, प्रस्तुत संस्थेच्या रुपये ५१,०५,०००/- एवढ्या रकमेच्या कामांकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत सुकाणू समितीने निधी वितरणास मान्यता दिलेल्या मे.मनमाड सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, मनमाड, ता.नांदगाव, जि.नाशिक या संस्थेच्या एक्सप्रेस फीडरच्या कामांकरीता एकूण रुपये ५१,०५,०००/- (रुपये एकावन्न लाख पाच हजार फक्त) इतक्या रकमेच्या कामाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) सादर केले आहे. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

अ. क्र	औद्योगिक वसाहत/ समुह	पायाभूत सुविधा तपशील व कार्यान्वयन यंत्रणा	कार्यान्वयन यंत्रणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेची रक्कम (रुपये)	सुकाणू समितीने मान्यता दिल्यानुसार पायाभूत निधीतून द्यावयाची रक्कम (रुपये)
१	२	३	४	५
१	मे.मनमाड सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, मनमाड, ता.नांदगाव जि. नाशिक	एक्सप्रेस फीडर बसविणे. कार्यान्वयन यंत्रणा :- (MSEDCL)	५१,०५,०००/-	५१,०५,०००/- (१००%)
कार्यान्वयन यंत्रणा:- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL)				

२. संस्थेच्या एक्सप्रेस फिडरच्या कामांकरीता एकूण रुपये ५१,०५,०००/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक सादर केले आहे. सदर संस्थेच्या अंदाजपत्रकाची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांनी तपासणी केली असून, त्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. मे.मनमाड सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, मनमाड, ता.नांदगाव, जि.नाशिक यांनी एक्सप्रेस फिडरचा भविष्यातील देखभाल व दुरुस्तीचा खर्च संस्था स्वतः करेल याबाबतच्या हमीपत्राचा करारनामा देखील उद्योग संचालनालयाशी दिनांक १६/०१/२०२४ रोजी केला आहे. या सर्व बाबी विचारात घेता, एक्सप्रेस फिडरच्या कामांकरीता एकूण रुपये ५१,०५,०००/- (रुपये एकावन्न लाख पाच हजार फक्त) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

३. प्रकल्प किंमतीमध्ये झालेली वाढ संस्थेस अनुज्ञेय राहणार नाही. वाढीव खर्च संस्थेमार्फत करण्यात यावा.

४. सदर प्रशासकीय मान्यता ही सुकाणू समितीच्या दिनांक १४/०३/२०२४ रोजी झालेली दहाव्या बैठकीमध्ये समितीने दिलेल्या मान्यतेनुसार तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.औपासू-२०१२/ प्र.क्र.२३४/ उद्योग-२, दि.२५/०२/२०१४ मधील परि. ६ नुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात येत आहे.

५. सदर शासन जापन महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४१००७११३७०७०७१० असा आहे. हे शासन जापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(संजय देगांवकर)

सह सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), नागपूर.
- ३) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
- ५) विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
- ६) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, अनंत काणेकर मार्ग, बांद्रे (पूर्व), मुंबई.
- ८) अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, जुने पावर हाऊस, साळे गल्ली, लातूर, लातूर -४१३५१२.
- ९) सह सचिव, मे.मनमाड सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, मनमाड, ता.नांदगाव, जि.नाशिक
- १०) मुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ११) वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
- १२) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) निवडनस्ती (उद्योग-२)